

(An ISO 9001:2015 Certified Company)

REGISTERED OFFICE:

1201, 12TH FLOOR, WINDFALL BUILDING, SAHAR PLAZA COMPLEX, ANDHERI - KURLA ROAD, J.B. NAGAR, ANDHERI (E), MUMBAI - 400 059.

TEL.: 91-22-28380346/49 - Fax :+022-28380353 E-mail ID : atvprojects@ymail.com CIN:- L99999MH1987PLC042719

Date: 11.11.2021

To,
The Department of Corporate Service
Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

SUB: SUBMISSION OF UN-AUDITED QUARTERLY FINANCIAL RESULT DULY PUBLISHED IN NEWSPAPER UNDER REGULATION 47 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMNTS) REGULATIONS, 2015.

Dear Sir,

With reference to the above subject, we are furnishing herewith newspapers cuttings of un-audited financial Results for the quarter ended 30th September, 2021, published in Navshakti (Marathi Daily) and Free Press Journal (English Daily) on 11.11.2021, which has been approved in the Board Meeting held on 09.11.2021.

This is for your kind information & records. Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully,

For ATV PROJECTS INDIA LIMITED

POOJA BAGWE

Encl.: A/a.

नोंद. कार्यालय: ९०८, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई- ४०० ०२१.

सुचना

सिक्युरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सप्टेंबर ३०, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता कंपनीच्या अलेखापरिक्षित तात्परते (अलिप्त आणि एकत्रित) वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह पटलावर घेण्यासाठी शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

एस.पी. कॅपीटल फायनान्सिंग लि. करीता मिस. जुई एस पावले ठिकाण: मुंबई दिनांक: ५ नोव्हेंबर, २०२१ कंपनी सचिव

इंडियन बैंक Indian Bank ALLAHABAD

टिळक नगर शाखा : ६५, मातोश्री इमारत, तळमजला, कुर्ला टर्मिनस रोड, टिळक नगर, चेंबूर, मुंबई ४०० ०८९

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

१. सौ. कविता बोरडे ॲन्टो (कर्जदार) २. श्री. ॲन्टो देवंशी कन्नमपुझा (सह-कर्जदार) ३. श्री. राफिअल देवंशी कन्नमपुझा (सह-कर्जदार)

. **दोघेही येथे पत्ता** बी-७२, श्रीजी अपार्टमेंट्स, फ्लॅट क्र. ३०१, नेरुळ, सेक्टर २३, सीवूड स्टेशन समोर, दारावे, नवी मुंबई

४०० ७०६.

विषय : इंडियन बँक, टिळक नगर शाखेकडील तुमचे आयबी गृहकर्ज खाते क्र. : ४३६१५५४०५ तुम्ही पहिले आणि दुसरे वैवक्तिक आणि तुमही तिसरे प्रोप्रायटरी कन्सर्व. तुमही पहिले कर्जदार आणि दुसरे सह-कर्जदा आहात आणि यापुडेही आहेत. तुम्ही दुसरे गहाणदार तुमची मता पहिले, दुसरे आणि तिसरे द्वारे घेतलेल्या कर्जासाठी तारण

ुम्ही पहिले, दुसरे आणि तिसरे यांनी विनंती केल्यानुसार बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंज़्र केल्य

हात्या आणि तुम्हा पहिल, दुसर आणि तिसर याना चतल्या हात्या.						
	सुविधेचा प्र	कार	मर्यादा (रु. लाखात)			
	आयबी होम	लोन	रु. ९,०६,०००/ (रु. नऊ लाख सहा हजार मात्र)			
	तुम्ही पहिले, दुसरे उ	आणि तिसरे र	मदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:			
	सुविधेचा प्रकार		दस्तावेजांचा प्रकार			
	आयबी होम लोन	(ए) र. ९,०६,०००/- करीता १४.०७.२००४ दिनांकीत डिमांड ग्रॉमिसरी नोट (डी: १४.०७.२००४ दिनांकीत गृहकर्जाकरीता टर्म लोन करार (डी९६). (सी) १४.०७ दिनांकीत डिस्पोजल ऑफ ग्रोसीइस लेटर (डी७). (डी) १४.०७.२००४ दिनांकीत कर्जाट घोषणा (एफ१६४). (ई) १५.०७.२००४ दिनांकीत इंडियन बँकच्या नावे समतुल्य गा निर्माणाकरीता बँकेला पक्षाकडन पत्र (डी३२)				

वरील सदर कर्जाच्या परतावा खालील तुम्ही पहिले यांच्या मिळकतीच्या गहाणाद्वारे तारण आहे

व्याजासह एकत्रित रक्कम चकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तम्ही सगळ्यांनी जे संयक्तपणे आणि वेगवेगळ बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे **रिझर्व्ह बँक ऑफ डंडिया**द्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार २७.०४.२०२१ पासून नॉ परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

२७.०४.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. ३,७५,२६२.२४/ – **(रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार** दोनशे बासष्ट आणि पैसे चोवीस मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत २७.०४.२०२१ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती. त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर तारखेपासून

प्रदानाच्या तारखेपर्यंत ३७.०४.२०२१ (एनपीए तारिख) पासून व्याजासह एकत्रित रु. ३,७५,२६२.२४/ - (रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे बासष्ट आणि पैसे चोवीस मात्र) ची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भागिवाय तारार हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कला १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यव ती पावले उचलेल

कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुदींनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर क शकत नाही.

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायान बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआस्टी/डीआस्टी/डीआस्टी/ न्यायालयाचे आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि ु थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून् ठेवला आहे.

निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे

मिळकतीचे वर्णन: ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-नोंदणीकृत जिल्हामध्ये प्लॉट क्र. बी ७२/१, सेक्टर २३ जीईएस दारावे, नेरुळ, नवी मुंबई ४००७०६ वर बांधलेले श्रीजी अपार्टमेंट नावे ज्ञात इमारत, फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला मोजमापित ७६० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र). सीमाबद्ध: पूर्वेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ७३ द्वारे, पश्चिमेला किंव त्यादिशेने: रोड, उत्तरेला किंवा त्यादिशेने: रोड, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ७१.

दिनांक : ०९.११.२०२१ प्राधिकृत अधिकारी,

Indian Bank इंडियन बैंक ALLAHABAD

टिळक नगर शाखा : ६५, मातोश्री इमारत, तळमजला, कुर्ला टर्मिनस रोड, टिळक नगर,

चेंबूर, मुंबई ४०० ०८९ मागणी सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरे ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

 श्री. सुनिल दशरथ लोहकरे (कर्जदार) २. सौ. विशाली सुनिल लोहकरे **दोघेही येथे पत्ता १** : खोली क्र. ११२, लांडगे चाळ, रमाबाई कॉलनी, चेंबूर (पश्चिम), पी एल लोखंडे मार्ग, टिळक

४०० ०८९. पत्ता २: फ्लॅट क्र. ५०१. ५ वा मजला. ए विंग. बालाजी एम्पायर, प्लॉट क्र. ४०३. डायमं ३. मे. वैशाली सारीज (प्रोप्रा. श्री. सुनिल दशरथ लोहकरे)

. ।ता: शॉप क्र. ६, मानस रेसिडन्सी, एन. जी. आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१. महोदय/ महोदया

विषय : इंडियन बँक, टिळक नगर शाखेकडील तुमचे आयबी गृहकर्ज खाते क्र. : ६७०६५०८९३० आणि ओपन

कॅश क्रेडीट खाते क्र. ६६९८८६२१६०. तुम्ही पहिले आणि दुसरे वैयक्तिक आणि तुम्ही तिसरे प्रोप्रायटरी कन्सर्न. तुम्ही पहिले कर्जदार आणि दुसरे सह-कर्जदा आहात आणि यापुढेही आहेत. तुम्ही दुसरे गहाणदार तुमची मत्ता पहिले, दुसरे आणि तिसरे द्वारे घेतलेल्या कर्जासाठी तारण

तुम्ही पहिले, दूसरे आणि तिसरे यांनी विनंती केल्यानुसार बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजुर केल्या होत्या आणि तुम्ही पहिले, दुसरे आणि तिसरे यांनी घेतल्या होत्या.

	सुविधेचा प्रकार	मर्यादा (रु. लाखात)					
l	आयबी होम लोन	रु. ५९,२४,०००/ (रु. एकोणसाठ लाख चोवीस हजार मात्र)					
	ओसीसी	रु. ४५,००,०००/ (रु. पंचेचाळीस लाख मात्र)					
ŀ	तुम्ही पहिले, दूसरे आणि तिसरे सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:						

सुविधेचा प्रकार (ए) रु. ५९,२४,०००/- करीता १९.१२.२०१८ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोट (डी२) (बी) ..१२.२०१८ दिनांकीत गृहकर्जाकरीता टर्म लोन करार (डी१२८). (सी) १९.१२.२०१८ दिनांकीत कर्जदारादारे घोषणा (एफ१७२). (डी) १९.१२.२०१८ दिनांकीत कर्जदारांकडन आयबी होम लोन प्राधिकरण पत्र (एफ१९०). (ई) २४.१२.२०१८ दिनांकीत इंडियन बँकच्या नावे समतुल्य

गहाणाच्या निर्माणाकरीता बँकेला पक्षाकडून पत्र (डी३२) ए) रु. ४५,००,०००/- करीता २०.०३.२०१९ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोट (डी२) (बी) २०.०३.२०१९ दिनांकीत लेटर ऑफ कंट्युनिटी (डी३). (सी) २०.०३.२०१९ दिनांकीत इंडियन बॅक्च्या नावे समतुत्य गहाणाच्या निर्माणाकरीता बॅकेला पक्षाकडून पत्र (डी३२). (डी) २०.०३.२०१९ दिनांकीत कर्जदाराद्वारे घोषणा (एफ१७२). (ई)२०.०३.२०१९ दिनांकीत ओसीसी कर्जदारांकडून प्राधिकरण पत्र (एफ१९०). (एफ) २०.०३.२०१९ दिनांकीत जंगमचे

वरील सदर कर्जाच्या परतावा खालील तुम्ही पहिले यांच्या मिळकतीच्या गहाणाद्वारे तारण आहे. व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तुम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि वेगवेगळ ांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे **रिझव्ह बँक ऑफ इंडिया**द्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार ०५.०१.२०२१ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

जंगमगहाणचा करार (डी१०१)

०५.०१.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम <mark>रु. १,०७,५२,५९६.७६/ – (रुपये एक करोड सात लाख</mark> **बावन्न हजार पाचशे शह्याण्णव आणि पैसे शह्यात्तर मात्र)** आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत ०५.०१.२०२१ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे. सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक

२००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती. त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकत्रित रु. १,०७,५२,५९६.७६/ – (रुपये एक करोड सात लाख बावत्र हजार पाचशे शद्धाण्णव आणि पैसे शद्धात्तर मात्र) ची थकवाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वां बोलाविण्यात येत आहे. कसुरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हेतसंबंधाच्या अंमलबजावणींचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कल . १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणी गलन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यव

कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु शकत नाही नमद करणे आवश्यक नाही की. तम्हाला देण्यात येणारी सचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांन ाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्य नेष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीआरटी/डीआरएटी/ न्यायालयाचे आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखू

निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेन यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

परिशिष्ट:

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे:

मिळकतीचे वर्णन: मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप नोंदणीकृत जिल्हामध्ये गाव चेंबूर डायमंड गार्डन, सायन ट्रॉब्बे रोड, चेंबूर, मुंबई- ४०० ०७९ चा प्लॉट क्र. ४०३, सीटीएस क्र. १९३, १९२३/९ ते २० वर बांधलेले बालाजी एम्पायर नावे ज्ञात इमारत फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, ए विंग, मोजमापित २८० चौ.फू. (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग. सीमाबद्धः पूर्वेला किंवा त्यादिशेने: सायन ट्रॉम्बे रोड, पश्चिमेला किंवा त्यादिशेने झोपडपट्टी क्षेत्र, उत्तरेला किंवा त्यादिशेने: प्रदीप इमारत, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: बी विंग.

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक करीत ठिकाण : टिळक नगर, मुंबई



सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४८७७ नों. कार्यालय : ब्लॉक डी, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. ई-मेल : cil@caprihansindia.com । वेबसाईट : www.caprihansindia.com दूरध्वनी : ०२२-२४९७८६६०/६१

> ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(रु. लाखात)
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही
अ. क्र.	तपशील	३०, सप्टें. २०२१	३० सप्टें., २०२१	३०, सप्टें. २०२०
yn.		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९४३२.८६	१८२१८.७२	८१९३.१३
2	कालावधीसाठी निव्वळ नफा			
	(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	२८५.५२	९५४.५५	६४५.२०
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा			
	(अपवादात्मक बाबीनंतर)	२८५.५२	९५४.५५	६४५.२०
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा			
	(अपवादात्मक बाबींनंतर)	१८८.२६	६९०.७८	४८७.०१
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न			
	(कालावधीसाठी (करोत्तर) नफा आणि इतर			
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१९३.१८	७००.६२	४८३.६६
ξ	समभाग भांडवल	१३१३.४०	१३१३.४०	१३१३.४०
હ	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव			
	(पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)			
	(अपवादात्मक बाबींनंतर)			
	मूलभूत आणि सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	8.83	५.२६	३.७१
_				

(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडमध्ये सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीकरिता निष्कर्षांच्या सविस्तर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट: (<u>www.caprihansindia.com</u>) आणि बीएसई वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडसाठी ठिकाण : मुंबई रॉबिन बॅनर्जी दिनांक: ०९ नोव्हेंबर, २०२१ व्यवस्थापकीय संचालक

REMI SECURITIES LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate. Goregaon (East), Mumbai-400 063 CIN - L65990MH1973PLC016601

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th September, 2021

	·	•	(F	Rs. in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 30-09-2021 (Unaudited)	Quarter ended 30-09-2020 (Unaudited)	
1	Total Income from Operations	22.30	18.01	32.43
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	32.38	6.12	48.54
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	32.38	6.12	48.54
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	23.98	6.56	39.89
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	89.28	(82.25)	244.62
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2021		2305.48	
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -			

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com

2. Key audited standlone financial information of the company is as under :-

1. Basic

2. Diluted

NOV 10, 2021

दिनांक: ०९.११.२०२१

	Quarter	Quarter	Half Year					
Btit	ended	ended	ended					
Particulars	30-09-2021	30-09-2020	30-09-2021					
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
Total Income	22.30	18.01	32.43					
Profit before Tax	37.71	2.81	55.54					
Profit after Tax	29.31	3.25	46.89					
Total Comprehensive Income	94.61	(85.56)	251.62					
On Behalf of Board of Directors								

(SANJAY MAHESHWARI)

1.20

1.20

0.33

0.33

1.99

सर्कल सास्त्रा सेंटर. मंबई शहर :

#१८१-ए१, १८ वा मजला, ई विंग, मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५,

ज्याअर्थी, पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा कलम १३ (१२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून १८.०५.२०२१ रोजी मागणी सचना जारी करुन कर्जदार मे. मॅवेरिक गार्मेंटस एलएलपी भागीदार आणि गहाणदार मे. नीराह जैन आणि श्री. परमिंदर सिंग अरोरा यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ०६.०७.२०२१ रोजीस रु. १,९७,४२,९६८.५५/ – (रुपये <mark>एक कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस</mark> हजार नऊशे सदुसष्ट आणि पैसे पंच्चावन्न मात्र) त्यासह संपूर्ण प्रदानाच्या भरणापर्यंत पुढील व्याज ही सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत चकती करण्यास सांगितले होते.

सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३ (४) सहवाचता सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १० नोव्हेंबर, २०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या ०६.०७.२०२१ रोजीस रक्षम रु. १,९७,४२,९६८.५५/ (रुपये एक कोटी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार नऊशे सदसष्ट आणि पैसे पंच्चावन्न मात्र) त्यासह संपूर्ण

प्रदानाच्या भरणापर्यंत पुढील व्याजाच्या अधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तर्तुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधले जाते. स्थावर मिळकतीचे वर्णन

परमिंदर सिंग अरोरा यांच्या मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग.

दिनांक : १०.११.२०२१ ठिकाणः मुंबई

COTTON ASSOCIATION OF INDIA NOTICE

NOTICE is hereby given that the Ninety-ninth Annual General Meeting of COTTON ASSOCIATION OF INDIA will be held on Tuesday, the 30th November 2021 at 3.00 p.m. in the Survey Room of the Association, 2nd Floor, Cotton Exchange Bldg., Cotton Green, Mumbai-400 033 to transact the business as set out in the Notice dated 8th November 2021, which has been sent to the members of the Association.

By Order of the Board, Sd/-**Amrendra Singh** Secretary

Cotton Exchange, 2nd Floor, Cotton Green, Mumbai-400 033. Dated: 11th November 2021

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे उत्तन, भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे, येथील सर्वे नंबर १६४, हिस्सा नंबर ७, एकूण क्षेत्र ६२२० चौ. मी., हि जिमन मिळकत मिळकतीचे मालक श्री. हेन्रि व्हिक्टर परेरा व इतर यांच्याकडुन आमचे अशीलानी खरेदी करण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट बोजा, असा दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश पार्क, भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडन दिला आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

सही/-वकील केनेट आर. गऱ्या

্যা State Bank of India

एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा १ला मजला केरोम प्लॉट क्र ए-११२ सर्कल, रोड क्र २२ वागळे इंडस्ट्रिअल इस्टेट ठाणे (प) ४००६०४ **ईमेल आयडी** sbi.11697@sbi.co.in

कब्जा सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदरहू अधिनियमाच्या नियम ९ सहवाचता सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडियाच्या** रक्कम आणि पुढील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील

खात्याचे नाव/ कर्जदार आणि पत्ता	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची तारीख	मागणी सूचनेरोजीस थकीत रक्कम
१) मुरेश सोहनलाल कैथवास राहणार येथे बी-२ अद्वैत प्लाझा प्रशांत नगर तळ मजला दिवा (पूर्व) जिल्हा ठाणे ४००६१२ २) रामकेश यादव (हमीदार) ब्लॉक क्र १३ मनिष नगर सीएचएस लि आनंद नगर कुळगाव गाव बदलापूर जिल्हा ठाणे ४२१५०३	साई धाम नावाचा प्रोजेक्ट गाव वडेघर डॉन बॉस्को हायस्कूल जवळ कल्याण (प) जिल्हा ठाणे च्या २न्या मजल्यावरील मोजमापित ५४९ चौ फू फ्लॅट क्र बी - २०२ आणि फ्लॅट क्र बी - २०१ मोजमापित ५४४ चौ फू बिल्ट अप क्षेत्र	१८.०८.२०११	०९.११.२०२१	क. १३,८७,०१७.४०/ – (रुपये तेरा लाख सत्याएँगी हजार सतरा आणि चाळीस सेसे मात्र) ३१.०७.२०११ रोजीसप्रमाणे त्यासह पुढील व्याज, आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार

दिनांक : ११.११.२०२१ प्राधिकत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाखा ठिकाण : **ठाणे**

एटीव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड

(सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९) नोंदणीकृत कार्यालयः १२०१, १२ वा मजला, विंडफॉल बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९, दूर. क्र. : (०२२) २८३८०३४६/४९, फॅक्स : (०२२) २८३८०३५३ ईमेल आयडी : atvprojects@ymail.com, वेबसाईट : www.atvprojects.co.in

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखात)
तपशील	संपलेर्ल	तिमाही	संपलेले	संपलेले वर्ष	
	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१०३१.६८	७९४.९३	१६८१.२९	१२११.१७	३४११.२०
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	९६.१६	६०.१२	१८७.८१	९३.१९	३०१.७०
कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	५२०.३४	88.83	६११.९९	५३२.५०	७४१.०२
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	५२२.५३	५०३.५२	६१५.८७	५३३.४१	६९१.२४
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा / तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८४.३६	५०३.५२	१७७.७०	५३३.४१	१३१.६४
समभाग भांडवल	५२५५.५७	५२५५.५७	५२५५.५७	५२५५.५७	५२५५.५७
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)					
मूलभूतः (रु.त)	٥.९८	०.९५	१.१६	१.००	१.३०
सौम्यिकृतः (रु.त)	٥.९८	0.94	१.१६	१.००	१.३०

टीपा: १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲन्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) व कंपनीच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित निष्कर्ष हे ०९.११.२०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत आणि शिफारस केले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकनाच्य अधीन आहेत.

> एटीव्ही प्रोजेक्टस इंडिया लिमिटेड साठी सही/-(पुजा बागवे)



दः ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

जोडपत्र IV (नियम ८(१) पहा) कब्जा सूचना

परेल विभागाचा सीएस क्र.-३/१६७(<u>भाग)</u> युनीट क्र.१०६, १ला मजला,नवयुग इंडस्ट्रीअल इस्टेट, टी.जे.रोड, शिवडी(प), मुंबई-४०००१५ येथे स्थित मे. मॅवेरिक गार्मेंट्स एलएलपी, मे. नीराह जैन आणि श्री

सही/-(एस.ए. वासनिक) प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

कॅप्सल आती

दि. ११.११.२०२१

ठिकाण : मुंबई

ताबा घेतला आहे.

विक्री प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड किरण बिल्डिंग, १२८ भाऊदाजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०० ०१९ ई-मेल: kunststoffe@kunststoffeindia.com, वेबसाईट: www.kunststoffeindia.com, दूर.: ९१ (२२) २४०४४८५५/७६, फॅक्स: ९१ (२२) २४०४ ४८५३ सीआयएन नं. : एल६५९१०एमएच१९८५पीएलसी०३७९९८

एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन के. लि.

नोंदणीकृत कार्यालय : एडलवाईज हाउस, ऑफ. सी. एस. टी. रोड, कलिना, मुंबई - ४०० ०९८

+98 22 8066 4090/4420 3889

स्थावर मालमत्तेच्या विक्रीची सूचना - इंदागे विंटनर्स लिमिटेड

(परिसमापक) (कर्जदार)

मुंबईचे उच्च न्यायालय यांच्या आदेश दि. १८ जुलै, २०१६ अनुसार सी. ए. क्र. ४९६/२०१६ अनुसार

सीपी. क्र. ९६०/२००९ रोजी एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ईएआरसी ट्रस्ट – एससी १०२ चे ट्रस्टी) (ईएआरसी) यांनी सीक्युरिटायझेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स

ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी कायदा, २००२) च्या तरतूदी अंतर्गत

थिकत प्रक्रियांचा खालील द्वारे मालमत्ता डिस्पोज करण्याकरिता ईएआरसी यांना पुढील सूचना देऊन ताबा

घेतला आहे. ईएआरसी यांनी सदर कर्जदार यांच्याद्वारे घेतलेल्या रक्कमेच्या पुन:प्रदानाकरिता ईएआरसी

यांना प्रभारित असलेल्या खालील विस्तृत अनुसार व त्यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा (दोन्ही स्थावर व जंगम)

तेव्हापासून, भरपुर प्रयत्न करून स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री करण्यात येईल व ईएआरसी यांना

परिचित खरेदीदार यांच्याद्वारे सादर केलेल्या प्रस्ताव पत्र अनुसार काही अटींच्या बाबींवर सरफैसी कायदा,

२००२ अंतर्गत जंगम मालमत्ता (खालील विवरणीत अनुसार) यांच्या खारेदीकरिता अटीयुक्त प्रस्ताव रू.

सदर विक्री ही खाजगी आधारावर सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत नियमानुसार करण्यात येईल. त्यामुळे,

र्डएआरसी सदर व्यवहारांच्या पर्ततेच्या स्थावर मालमत्ता वा त्यांचे ओळख खरेटीटार यांच्या संबंधात

सदर व्यवहारांच्या संबंधात ईएआरसी यांच्याकडे विहित वेळ, अटी व शर्तींच्या आत व्यवहार त्यांचे

आयडेंटिफाईड खारेदीदार यांच्याद्वारे पूर्ण करणे आवश्यक आहे व त्यांना नंतर संधी देण्यात येईल व

कोणत्याही सुधारणांविना प्रस्ताव रद्द करणे वा स्विकृत करण्याचा अधिकार तसेच ते एकमेव डिस्क्रीशन

जंगम मालमत्तेचा तपशील :

नोंदणीकरण जिल्हा पुणे व उप जिल्हा नारायणगाव यांच्या मर्यादेतील गाव यदगाव/ नारायणगाव, तालुका

जुन्नर, जिल्हा पुणे येथील वरील निर्देशित गहाण मालमत्तेमधील असलेल्या मालमत्तेची जशी आहे जी

. आहे, जेथे कुठे आहे व कोणत्याही संबंधित आधारावर मोठ्या प्रमाणात सर्व जंगम स्टॉक जसे की परंतू

मर्यादिन नसलेल्या मोठ्या प्रमाणात टॅंक्समधील वाईन, वाईन बॉटल्स, ड्राय गुड्स जसे की रिकाम्या

बॉटल्स, लेबल्स, कोर्क्स, पीपी कॅप्स, क्राउन, वायरहूड, ॲल्युमिनीअम फॉईल, पीव्हीसी, पॉलीलॅम

प्राधिकृत अधिकारी

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड

डीआयएन : ०२६५८७९४

सोनिया पी. शेठ व्यवस्थापकीय संचालव

४ करोड + कर (जे काही लागू होतील) ईएआरसी यांना स्विकृत झाले आहेत.

असल्यामुळे विक्री करण्याचा अधिकार त्यांच्याकडे राखून आहे.

३०.०९.२०२१ रोजी संपलेली २ री तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(रु. लाखांत
			अलिप्त	
	तपशील	संपलेली तिमाही/ चालु वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	मागीळ वर्षातील संपलेले संलग्न ३ महि
		३०.०९.२०२१ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२० अलेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्न सह)	३१८.४३	६८१.४५	२३९.१०
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	३६.८९	८५.६९	२५.२७
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	३६.८९	८५.६९	२५.२७
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	२७.३०	६३.४०	१९.७७
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	₹७.३०	६३.४०	१९.७७
Ę	समभाग भांडवल	६८९.००	६८९.००	६८९.००
b	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे	-	-	-
ሪ	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)			
	(ए) मूलभूत	0.80	0.97	0.29
	(4) 40			

टिपा: १. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्क्रषांचे विवरण १०.११.२०२१ रोजी झालेल्या सभेत लेखापरीक्षित समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाने मंजुर केले वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीची वेबसाईट (www.kunststoffeindia.com) वर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्ष निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिसूचित केल्याप्रमाणे इंडियन अकार्कटिंग स्टॅन्डर्डस् (इंड एएस) चे पालन करून तथार केले आहेत संलग्न मागील कालावधीकरिता आकडेवारी तिला तुलनात्मक काण्यासाठी, जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठन/पुनर्वर्गीकरण केली आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीकरिता सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन १३(३) ला अनुसरून गुतवणुकदारांच्या तक्रारींची माहिती

सुरूवातील००, प्राप्त ०१, निकालात काढणे ०१, प्रलंबित ००. संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

दिनांक: १०.११.२०२१



Particular

AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN-L28910MH1971PLC015119)

Regd. Office: 1118, Dalamal Tower, 11th Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Tele: 022-22828933 / 49637707/49635404 • Email: amfcosec@mtnl.net.in

· www.amforgeindia.in

UN-AUDITED FINANCIAL RESULTS (PROVISIONAL) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021 (Rs. in Lakh) Quarter ended Half Year ended Year ended

NO	Particulars			•	man rea		1001 01100
NO		30th	30th	30th	30th	30th	31st
		September,	June,	September,		September,	March,
		2021	2021	2020	2021	2020	2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
	(a) Revenue from Operations		-		-	-	
	Other Income	68.47	65.98	70.80	134.45	141.18	280.33
	Total Income	68.47	65.98	70.80	134.45	141.18	280.33
	Expenses						
	a) Cost of Material Consumed /						
	Purchases of Traded Goods	-	-	-	-	-	
	b) Employee Benefit Expenses	6.12	5.14	5.58	11.26	10.42	22.00
	c) Finance Cost	6.91	7.51	13.88	14.42	27.41	51.20
	d) Depreciation & Amortisation	11.67	11.67	11.79	23.34	23.46	46.80
	e) Other Expenses	29.07	24.47	26.05	53.54 102.56	53.50	126.90 246.90
ı.	Total Expenses Profit / (Loss) from Operations	53.77	48.79	57.30	102.30	114.79	240.90
.1.	before Other Income, Interest and						
	Exceptional Items (I - II)	14.70	17.19	13.50	31.89	26.39	33.43
٧.	Exceptional Item - Gain / (Loss)	14.70	1, 19	10.50	01.03	20.03	55.45
Ž.	Profit / (Loss) before tax (III - IV)	14.70	17.19	13.50	31.89	26,39	33.43
1.	Tax Expenses				0.100	20.00	55.40
•	a) Current Taxation	2.27	2.70	8.00	4.97	8.00	5.75
	b) Deferred Tax	-	-	-	-	-	(4.54)
	c) Earlier Years (Short) / Excess						, ,
	Provision of tax	-	-	-	-	-	
11.	Net Profit / (Loss) for the period						
	from Continuing Operations (V-VI)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
	Profit / (Loss) from discontinued operations	-	-	-	-	-	-
۲.	Tax Expense of discontinued operations	-	-	-	-	-	-
	Net Profit / (Loss) from discontinued						
	operations (after tax) (VIII - IX)	40.40			-	40.00	-
l. II.	Net Profit / (Loss) for the period (VI +X)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
	Other Comprehensive Income (i) Items that will not be reclassified to	-	•	-		-	-
	Profit & Loss						
	(ii) Income Tax relating to items that will						
	not be reclassified to Profit & Loss						
	(i) Items that will be reclassified to						-
	Profit & Loss						
	(ii) Income Tax relating to items that will						
	be reclassified to Profit & Loss						
all.	Total Comprehensive Income (XI + XII)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
	(i) Paid up Equity Capital (Equity Shares						
	of Face Value of Rs. 2/- each)						287.74
,n,	(ii) Other Equity						779.68
۱V.	Earning Per Equity Share						
	(for continuing operations)	0.00	0.40	004	0.00	ا بدر	0.00
	a) Basic	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
,, l	b) Diluted	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
٧.	Earning Per Equity Share						
	(for discontinued operations)						
	a) Basic	1	-	-	-	-	-
	b) Diluted Earning Per Equity Share	1	-	-	-	-	-
	reaming Per Equity Share						
VI.				l			
(VI.	(for discontinued and continuing						
XVI.	(for discontinued and continuing operations)	0.00	0.40	0.04	0.00		0.00
XVI.	(for discontinued and continuing	0.09 0.09	0.10 0.10	0.04 0.04	0.20 0.20	0.14 0.14	0.22 0.22

30TH SEPTEMBER, 2021

ı		JUIN SEPTEMB	En, 2021	(Rs. Lakh)	
			30th September, 2021 Unaudited	31st March, 2021 Audited	There is no reportable segment and therefore in the context of Ind AS - 108, disclosure of segment information is not
	l. 1	ASSETS Non Current Assets (i) Property, Plant and Equipment (ii) Other Intangible Assets (iii) Investments (iv) Other Non Current Assets	469.25 0.12 6.96 1,296.46 1,772.79	492.38 0.13 6.96 1,191.85 1,691.32	 applicable. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 10th November, 2021. The statutory auditors of the Company have conducted Limited Review of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021.
	2	Current Assets Financial Assets Cash and Cash Equivalent	38.44 38.44	119.04 119.04	The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
	II. 1	TOTAL EQUITY AND LIABILITIES Equity (i) Equity Share Capital (ii) Other Equity	1,811.23 287.74 806.59	1,810.36 287.74 779.68	5) During the period under review, Provision for current tax provided for Rs. 2.27 Lakh (Previous Period Rs. 8.00 lakh) as per provisions of MAT and provision for Deferred Tax (Net) will be provided at the end of the current financial year.
	2	Liabilities (i) Financial Liabilities	1,094.33	1,067.42	The financial results shall be available on the websites of the Company (www.amforgeindia.in) and Stock Exchange (www.bseindia.com).
		Borrowings (ii) Other Current Liabilities (iil) Deferred Tax Liabilities	228.62 243.79 86.23	239.81 259.84 86.23	The Previous period's figures have been regrouped/ rearranged wherever necessary.
		Current Liabilities	558.64	585.88	For and on behalf of the Board of Directors Amforge Industries Limited Sd/-

8.07

150.19

158.26

15.01

142<u>.05</u>

157.06

1.810.36

Trade Payables

(ii) Provisions

> For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limite

Place: Mumbai Date: 10th November, 2021

Managing Director (DIN No. 07893177)

EDELWEISS HOUSING FINANCE LTD. Registered Office Situated At Edelweiss House, Off. C. S. T Road Kalina, Mumbai - 400 098

* Edelweiss tegional Office Address: -5th Floor, Tower 3, Wing B, Kohinoor City Mall, Cohinoor City, Kirol Road, Kurla (W), Mumbai – 400070

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002 Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal & interest of the lo icilities obtained by them from the EHFL and the said loan accounts have been classified as Non-Performing Asset (NPA). The Demand notice was issued to them under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financia Asset and Enforcement of Security Interest Act 2002(SARFAESI Act) on their last known address. In addition to said

emand notice, they have been informed by way of this public notice. letails of the Borrowers, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amo

aimed there under are given as under: Name and Address of the Borrower, Co Borrower Guarantor Loan Account No. And Loan Amount:

Chandra Prakash Pandey (Borrower) & Jyoti Chandrapraka H Pandey (Co Borrower)
Flat No.2702, 27th Floor, Building No.16, Haware Citi, G.B. Road, Thane - 400615

Also At: Flat No.101 & 102,1st Floor,B Wing, Saphire Building,Orchid Jewels Complex, Jai Maa Di Compound, Kalher,
Shi Sandandi, Thane- 421302 Also At: Flat No.103 & 104,1st Floor,B Wing, Saphire Building,Orchid Jewels Complex, Jai Maa i Compound Kalher Bhiwandi. Thane- 421302

AN.NO.: LMUMSTH0000027495 & LMUMSTH0000030248 Loan Agreement Date: 27th June 2017 For Both Loan Accour oan Amount: Rs.42,46,370/- (Rupees Forty Two Lac Forty Six Thousand Three Hundred Seventy Only) And Rs.34,79,975/- (Rupees Thirty Four Lac Seventy Nine Thousand Nine Hundred Seventy Five Only)

Amount Due in Rs. Rs.42,38,171.93/- (Rupees Forty Two Lakhs Thirty Eight Thousand One Hundred Seventy One and Ninety Three Paise Only) and Rs.34,94,401.70/- (Rupees Thirty Four Lakh Ninety Four Thousand Four Hundred One and Seventy Paise Only) With further interest from the date of Demand Notice 21st October 2021

One and Seventy Paise Only) With further interest from the date of Demand Notice 21st October 2021

Details of the Secured Asset: Property No.1: All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No.101 On The 1st Floor, In Building Known As Saphire in "B" Wing Admeasuring Area 37.49 Sq.Meter(Carpet) in "Orchid Jewels Complex", Jai Maa Di Compound, Kalher, Bhiwandi, Thane- 421302. Being Constructed On The Plot Of Land Admeasuring About 4360 Sq.Mtrs. & 1440 Sq.Mtrs. Out of The Plots Of Lands Bearing Survey No.45 Part, Survey No.55, Hissa No.48,1 To 3, 5 To 7, Survey No.50, Hissa No. 16,19,22 23, 24, 26 To 29, 30 Part, 31, 32, Survey No.30, Hissa No. 34, 4 Part, Survey No.310. Hissa No. 2, 5 Part, Total Admeasuring 21060 Sq.Meters Lying Being And Situated At Village Kalher, Taluka Bhiwandi , District Thane Within The Limits Of The Mumbai Metropolitan Region Development Authority.

Property No.2: All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No.102 On The 1st Floor, In Building Known As Saphire In "B" Wing Admeasuring Area 35.00 Sq.Meter(Carpet) In "Orchid Jewels Complex", Jai Maa Di Compound, Kalher, Dut Of The Plots Of Lands Bearing Survey No.45 Part, Survey No.55, Hissa No.4,8,1 To 3, 5 To 7, Survey No.56, Hissa No. 16,19,22, 23, 24, 26 To 29, 30 Part, 31, 32, Survey No.30, Hissa No. 3-B, 4 Part, Survey No.310, District Thane Within The Within Albard Managaring 21060 So. Meters Lying Being And Situated At Village Kalher, Taluka Bhiwandi , District Thane Within Machamatic District Thane Wi

Total Admeasuring 21060 Sq.Meters Lying Being And Situated At Village Kalher, Taluka Bhiwandi, District Thane Withir The Limits Of The Mumbai Metropolitan Region Development Authority.

Property No. 3: All That Piece And Parcel Of Property Bearing Flat No.103 On The 1st Floor, In Building Known As Saphire

The Limits Of The Mumbai Metropolitan Region Development Authority.

You the above Borrower/S are therefore called upon to make payment of the outstanding dues as mentioned hereinabov n full Within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the SARFAE SI act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13(13) of The Said Act, You ar estrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consen Date: 11.11.2021 For Edelweiss Housing Finance Limited

"FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

1.Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares,

2.The Principal objects of the company are as follows: To take over the partnership business of M/S ARTH REALTY (A Partnership Firm) engaged in Business & Developers Undertaking

Real Estate projects and or any other business.

3.A copy of the draft memorandum and articles of association of

the proposed company may be inspected at the office at 14th FLOOR , A BLOCK , E WING ,KAMLA MILLS COMPOUND , SENAPATI

BAPAT MARG, LOWER PAREL, MUMBAI - 400013

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office

Dated this 11th day of November 2021

For Arth Realty Sd/-Payan R Bhandari

Sd/-Ravi S Bhandari

MAKERS

Makers Laboratories Limited

Regd. Office: 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 CIN: L24230MH1984PLC033389

Tel: +91 22 28688544: E-mail: investors@makerslabs.com. Website: www.makerslabs.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 Particulars Standalone Consolidated Six Months Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Six Months Year Ended Ended 30.09.2021 30.06.2021 30.09.2020 30.09.2021 30.09.2020 31.03.2021 30.09.2021 30.06.2021 30.09.2021 31.03.2021 (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from operations 1573.38 1486.28 1.377.69 3.059.66 2.310.87 4.482.54 3.414.30 3.688.17 7,102.47 6.959.73 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 117.80 34.85 54.78 152.65 51.64 (207.41)498.78 492.23 991.0 270.47 Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax 34.85 54.78 152.65 51.64 (207.41) 498.78 492.23 991.0 270.47 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 29.56 110.76 (161.66) 356.77 372.58 729.35 134.86 81.20 94.16 95.72 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 75.67 462.36 168.22 718.03 500.17 378.80 409.07 795.20 92.55 787.87 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 491.70 491.70 491.70 491.70 491.70 491.70 491.70 491.70 491.70 Reserves (excluding revaluation reserve) as shown 4,470.40 in the Audited Balance Sheet of the previous year) Earnings per share of Rs 10/- each (not annualised)

Basic & Diluted

Place : Mumbai

Date: November 10, 2021

1. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the website of the Company (www.makerslabs.com)

2.25

1.95

(3.29)

3.54

3.69

1.92

The Ind AS compliant financial results of the quarter and half year ended September 30, 2021 have been stated in terms of SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016 3. The acquisition of Resonance Specialties Limited has resulted in the Company preparing consolidated financial statements for the first time in Dec 2020. Therefore the comparative figures for the quarter and half year

0.60

1.65

ended September 30, 2020 were not prepared and accordingly are not presented in the results for the quarter and half year ended September 30, 2021

By Order of the Board For Makers Laboratories Limited Saahil Parikh Wholetime Director (DIN 00400079)

7.23

(0.67)



SNL BEARINGS LIMITED

CIN: L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 | Tel: +91 22 22663698 Fax: +91 22 22660412 | Website: www.snlbearings.in | Email: investorcare@snlbearings.in

Extract of Financial Results for the Quarter and Half Year ended 30 September 2021

(Rupees in Lakhs)

			Quarter Endec	I	Nine Mon	Year Ended	
	Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1,243	1,017	889	2,260	1,172	3,647
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	408	271	202	679	110	836
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	408	271	202	679	110	836
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	303	202	152	505	82	619
5	Other Comprehensive Income	(2)	1	7	(1)	2	8
6	Total Comprehensive Income (after tax)	301	203	159	504	84	627
7	Paid up Equity share capital (par value Rs 10/- each, fully paid)	361	361	361	361	361	361
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet						3,740
9	Earnings per share before and after extraordinary items) (of Rs. 10/- each)						
	Basic	8.39*	5.59*	4.21*	13.99*	2.27*	17.13
	Diluted	8.39*	5.59*	4.21*	13.99*	2.27*	17.13

Not annualized

Place: Mumbai

Date: 09.11.2021

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on
- The Statement has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down under Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 (as amended).
- The spread of the COVID-19 pandemic and consequent lockdown imposed by the Government of India had temporarily impacted the business of the Company. The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 and had taken into consideration internal and certain external sources for estimating the impact on the carrying values of its property, plant and equipment, investments, inventories and receivables and carried out a detailed assessment of its liquidity position for the next one year including the recoverability of carrying value of its assets, and expects to recover the carrying amount of its assets. The estimate involved in deriving the conclusion on the impact of global health pandemic might vary from the date of approval of these financial results. The Company does not foresee any risk on account of any uncertainties arising out of the pandemic and will continue to closely monitor any material changes due to economic conditions which may have an impact on the operation of the Company.
- The statement of cash flow has been prepared under the indirect method as set out in Indian Accounting Standards (Ind AS) 7, "Statement of Cash flows".
- Operating segments are reported in a manner consistent with the integral reporting provided to the Chief Operating Decision Maker (CODM). The CODM regularly monitors and reviews the operating result of the whole Company as one segment "Bearing". Thus, as defined under Ind AS 108 "Operating Segments", the Company's entire business falls under one operational segment.
- Figures of the previous year/ period have been regrouped/ rearranged wherever required.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE http://www.bseindia.com and also on Company's website at http://snlbearings.in/ For and on behalf of the Board of Directors

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001

E-mail:ishwarshakti@rediffmail.com: CIN: L51100MH1983PLC030782

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th September, 2021 (Amount in Thousands, Except Earning Per Share) Quarter Ended Half Year Ended Quarter Ended 30-09-2021 30-09-2021 30-09-2020 Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations (Net) 9,683.65 17,007.34 6119.75 Net Profit / (Loss) for the Period pefore Tax and Extraordinary items 2760.52 2562.01 698.30 Net Profit / (Loss) for the Period before Tax 2760.52 2562 01 698.30 (after Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax after Extraordinary items) 2737.26 2,538.69 698.22 Total Comprehensive Income for the period Comprising Profit for the period (after tax) andothe comprehensive Income (after tax)] 3.837.63 3.739.27 1.098.18 Paid-up equity share capital (Face value of 10/- each) 14,400.00 14,400.00 14,400.00 Reserves excluding revaluation reserve (as shown in the Audited Balance Sheet of previous year

Basic & diluted

. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Second Quarter ended 30th September, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results of the Company on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed. t. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in thei meeting held on 09th November, 2021. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognise accounting practices and policies to the extent applicable.

> For Ishwarshakti Holdings & Traders Limited Managing Director (DIN:06960055)

1.90

Place : Mumbai Date : 9th November, 2021

Earnings per share (of 10/- each) (not annualised)

ATV PROJECTS INDIA LIMITED

(CIN: L99999MH1987PLC042719) Registered Office: 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 website: www.atvprojects.co.in

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on 30th Sept, 2021

					(IX3 III Ed03)
	Quart	Quarter Ended Half Year Ended			Year Ended
Particulars Particulars	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	1031.68	794.93	1681.29	1211.17	3411.20
Net Profit / (Loss) for the Period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	96.16	60.12	187.81	93.19	301.70
Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional and/or Extraordinary items)	520.34	499.43	611.99	532.50	741.02
Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and/or Extraordinary items)	522.53	503.52	615.87	533.41	691.24
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	84.36	503.52	177.70	533.41	131.64
Equity Share Capital	5255.57	5255.57	5255.57	5255.57	5255.57
Earnings Per Share(of Rs.10/- each) for continuing and discontinued operations)					
Basic : (In Rs.)	0.98	0.95	1.16	1.00	1.30
Diluted : (In Rs.)	0.98	0.95	1.16	1.00	1.30
Notes:					

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange and Company website (www.bseindia.com).
- 2. The above unaudited results for the Quarter ended 30/09/2021, were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 09/11/2021 and have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company.

For ATV PROJECTS INDIA LIMITED

Half Year ended

(Pooja Bagwe)

Year ende

Particulars

Place: Mumbai

AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN-L28910MH1971PI C015119)

Regd. Office: 1118, Dalamal Tower, 11th Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Tele: 022-22828933 / 49637707/49635404 • Email: amfcosec@mtnl.net.in

· www.amforgeindia.in

UN-AUDITED FINANCIAL RESULTS (PROVISIONAL) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021 Quarter ended

NO	Particulars						
110		30th	30th	30th	30th	30th	31st
		September,	June,	September,			March,
		2021	2021	2020	2021	2020	2021
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
,	(a) Revenue from Operations		-	70.00	-	-	-
	Other Income	68.47	65.98	70.80	134.45	141.18	280.33
	Total Income	68.47	65.98	70.80	134.45	141.18	280.33
	Expenses						
	a) Cost of Material Consumed /						
	Purchases of Traded Goods	0.40			44.00	40.40	00.00
	b) Employee Benefit Expenses	6.12 6.91	5.14 7.51	5.58 13.88	11.26	10.42 27.41	22.00
	c) Finance Cost d) Depreciation & Amortisation	11.67	11.67	11.79	14.42 23.34	23.46	51.20 46.80
		29.07	24.47	26.05	53.54 53.54	53.50	126.90
	e) Other Expenses Total Expenses	53.77	48.79	57.30	102,56	114,79	246.90
IL.	Profit / (Loss) from Operations	33.77	40.79	37.30	102.50	114.79	240.90
١.	before Other Income, Interest and						
	Exceptional Items (I - II)	14,70	17,19	13,50	31,89	26.39	33,43
V.	Exceptional Item - Gain / (Loss)	14.70	''.'9	10.50	31.09	20.39	33.43
v. /	Profit / (Loss) before tax (III - IV)	14.70	17.19	13.50	31.89	26.39	33.43
ή.	Tax Expenses	14.70	''.'9	10.00	31.03	20.35	33.43
•	a) Current Taxation	2.27	2.70	8.00	4.97	8.00	5.75
	b) Deferred Tax	2.21	2.70	5.00	7.37	0.00	(4.54)
	c) Earlier Years (Short) / Excess	_	Ī	_		·	(-1.54)
	Provision of tax	_	l .	_	_	<u>.</u>	
11.	Net Profit / (Loss) for the period						
	from Continuing Operations (V-VI)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
/111.	Profit / (Loss) from discontinued operations			-			
X	Tax Expense of discontinued operations	-	-	-	-	-	-
ζ.	Net Profit / (Loss) from discontinued						
	operations (after tax) (VIII - IX)	-			-] -]	.
(I.	Net Profit / (Loss) for the period (VII +X)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
άÏ.	Other Comprehensive Income					-	
Α	(i) Items that will not be reclassified to						
	Profit & Loss						-
	(ii) Income Tax relating to items that will						
	not be reclassified to Profit & Loss						-
3	(i) Items that will be reclassified to						
	Profit & Loss						
	(ii) Income Tax relating to items that will						
	be reclassified to Profit & Loss						
an.	Total Comprehensive Income (XI + XII)	12.43	14.49	5.50	26.92	18.39	32.22
	(i) Paid up Equity Capital (Equity Shares						
	of Face Value of Rs. 2/- each)						287.74
	(ii) Other Equity						779.68
(IV.	Earning Per Equity Share						
	(for continuing operations)						
	a) Basic	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
	b) Diluted	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
۲V.	Earning Per Equity Share						
	(for discontinued operations)						
	a) Basic	-	-	-	-	-	-
	b) Diluted	-	-	-	-	-	-
VI.	Éarning Per Equity Share						
	(for discontinued and continuing						
	operations)						
	a) Basic	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
	b) Diluted	0.09	0.10	0.04	0.20	0.14	0.22
		,					

I	STATEMENT OF ASSETS AND LIABILITIES AS ON									
I		30TH SEPTEMB	ER, 2021	(Rs. Lakh)						
l			30th September, 2021 Unaudited	31st March, 2021 Audited	1)					
	l. 1	ASSETS Non Current Assets (i) Property, Plant and Equipment (ii) Other Intangible Assets (iii) Investments (iv) Other Non Current Assets	469.25 0.12 6.96 1,296.46	492.38 0.13 6.96 1,191.85	2)					
	2	Current Assets Financial Assets Cash and Cash Equivalent	1,772.79 38.44 38.44	1,691.32 119.04 119.04	4)					
	II. 1	TOTAL EQUITY AND LIABILITIES Equity (i) Equity Share Capital (ii) Other Equity	1,811.23 287.74 806.59 1,094.33	1,810.36 287.74 779.68 1,067.42	5) 6)					
	2	Liabilities (i) Financial Liabilities Borrowings (ii) Other Current Liabilities (iil) Deferred Tax Liabilities	228.62 243.79 86.23 558.64	239.81 259.84 86.23 585.88	7)					

150.19

158.26 1,811.23

142.05

Current Liabilities

TOTAL

(i) Financial Liabilities

Trade Payables

OTES: There is no reportable segment and therefore in the context of Ind AS - 108, disclosure of segment information is no applicable.

approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th November, 2021. The statutory auditors of the Company have conducted Limited

Review of the Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2021. The results have been prepared in accordance with the India Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133

of the Companies Act. 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. During the period under review, Provision for current tax provided for Rs. 2.27 Lakh (Previous Period Rs. 8.00 lakh) as

per provisions of MAT and provision for Deferred Tax (Net) will be provided at the end of the current financial year. The financial results shall be available on the websites of the

Company (www.amforgeindia.in) and Stock Exchang (www.bseindia.com). The Previous period's figures have been regrouped/ rearrange

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited **Hudson Costa Managing Directo**

Place: Mumbai Date: 10th November, 2021

Chairperson

Ms. Harshbeena Zaveri